

Regd. Office: A-901-905, 9th Floor, 215 Atrium, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai 400 093, India Tel.: +91-22-6694 1800 • Fax: +91-22-6694 1818 • E-mail: contact@seamec.in • CIN: L63032MH1986PLC154910

SEAMEC/BSE/SMO/1108/2023

August 11, 2023

BSE Limited Phirojee Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400001

Trading Symbol: 526807

Sub: Newspaper advertisement -Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing

Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 for Financial Results for

Quarter ended 30th June, 2023

Dear Sir / Madam,

Further to our letter no. SEAMEC/BSE/SMO/1008/2023 dated 10^{th} August, 2023, we are enclosing herewith copies of the Newspaper Cuttings published in "Financial Express" (English) and "Navshakti" (Marathi) on 11^{th} August, 2023 both Mumbai Edition with regard to the captioned subject.

We request you to take the above on record and disseminate the same on your website.

Thanking you,

Yours Faithfully,

For SEAMEC LIMITED

S.N. Mohanty

President - Corporate Affairs, Legal and Company Secretary



CONTRACTOR MEMBER









FINANCIAL EXPRESS

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the following Share Certificates for 54 Equity shares of FV Rs. 10/- (Rupees Ten only) each with Folio No 001077171 of RELIANCE INDUSTRIES LIMITED, having its registered office at Maker Chambers IV. 3rd Floor, 222 Nariman Point, Mumbai Maharashtra - 400021 registered in the name of RITA MANIKANT RATHOD and MANIKANT HARGOVINDDAS RATHOD have been lost RITA NARENDRA GAJRIA have applied to the company for issue of duplicate certificates. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice.

Folio No.	No. of Shares		Distinctive Nos. From TO
001077171	54	13222285-13222286	290488644-290488697
Place: Mumb	ai		Sd/-

Date: 11th August 2023

one Met 152 for 1-1515 for 112 for 15 Container Corporation of India 11d.

Regd Office & Investors Relation Centre

CONCOR Bhawan, C-3.

RITA NARENDRA GAJRIA

Mathura Road, Opp. Apollo Hospital, New Delhi = 110076 CIN 1.630 11D1 1988 CO1030915, e-mail - investor relations are on corindia com. el Nos. 416 3093 96 41222500/600 700 website. http://www.concorindia.co.i

NOTICE OF RECORD DATE FOR INTERIM DIVIDEND FOR FY 2023-24 Notice is hereby given that 19" August, 2023 (Saturday) has been fixed as the Recor Date for the purpose of determining the entitlement of members to Interim Dividen @40% (Rs.2/- per share on equity share of Rs.5/- each), declared by the Board in it meeting held on 10,08,2023 for the financial year 2023-24.

Further, Interim dividend will be paid: (i) to those Members whose names will appear i the Register of Members of the Company, after giving effect to all valid Share Transfer in physical form lodged with the Company and its Registrar on or before 19th August 2023; or (ii) in respect of Shares held in electronic form, to those "deemed members whose names appear on the Statements of beneficial ownership furnished by National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL), at the end of business hours on 19th August, 2023. In order to avail the facility of payment of dividend through Electronic Clearing Services.

ECS), members of the Company, holding their shares in Demat mode are requested to submit the duly filled in ECS mandate form to their Depository Participant and those holding physical shares to Company's Share Transfer Agent and Registrar: M/s Beeta inancial & Computer Services (P) Ltd., BEETAL HOUSE, 3rd Floor, 99, Madangii Behind Local Shopping Centre, Near Dada Harsukhdas Mandir, New Deihl - 11006 ECS instructions once furnished by the member will supersede all his/her previous barr mandates/details. ECS mandate form is available on Company's website For Container Corporation of India Ltd

Place: New Delhi (Harish Chandra Date: 10.08.2023 ED (Finance) & Company Secretary Secretary



CIN: L63032MH1986PLC154910

Regd. & Corp. Office: A-901-905, 9th Floor, 215, Atrium, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai-400093
Tel: (91) 22-66941800 / 33041800/Fax: (91) 22-66941818 / 33041818 | Website: www.seamec.in; Email: contact@seamec.in

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

					(Rs. In la	kh, except pe	er share data)	
		A Long	Standalone		Consolidated			
Sr.	Particulars	Quarte	Ended	Year Ended	Quarter Ended		Year Ended	
No.		30.06.2023	30.06.2022	31.03.2023	30.06.2023	30.06.2022	31.03.2023	
1.	Total Income from Operations (Net)	19,460	11,120	39,902	21,157	12,540	43,724	
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3,238	1,753	3,520	2,611	2,091	2,761	
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4,539	1,753	3,520	2,611	2,091	2,761	
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4,539	1,940	4,128	2,590	2,279	3,356	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4,539	1,940	4,103	2,649	2,729	4,242	
6.	Equity Share Capital (face value of Rs. 10 per share)	2,543	2,543	2,543	2,543	2,543	2,543	
7.	Other Equity excluding Revaluation Reserve*			66,153			76,490	
8.	Earnings Per Share					154		
	Basic	17.85	7.63	16.23	10.19	8.96	13.20	
	Diluted	17.85	7.63	16.23	10.19	8.96	13.20	

For the year ended March 31, 2023, Other Equity excluding Revaluation Reserve on standalone basis is 66,153 lakhs and on consolidated basis is 76,490 lakhs.

The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of standalone and consolidated financial results is available on the Stock Exchanges' websites-(www.bseindia.com/www.nseindia.com) and the Company's website (www.seamec.in).

The above financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter were approved by the Board of Directors a their respective meetings held on August 10, 2023.

For and on behalf of Board of Director.

Date: August 10, 2023

Naveen Mohta Whole Time Director

VR DAKSHIN PRIVATE LIMITED

(Formerly Sugam Vanijya Holdings Private Limited)
Corporate Identity Number: U74899KA1987PTC070519

Registered Address: VR Bengaluru, Plot No. 11B, Sy No. 40/9, Dyvasandra Industrial Area Stage II, KR Puram Hobii Bengaluru - 560 048 Kamataka | Website: www.vrdakshin.com | Tel +91 80 67234313

Extracts of Unaudited Financial Results for the Quarter ended on 30.06.2023.

					(KS. IN MIIIIONS
Sr. No	Particulars Particulars	Quarter ended June 30, 2023 (Unaudited)	Preceding Quarter ended March 31, 2023 (Audited)		Previous year ended March 31, 2023 (Audited)
1.	Total Income from Operations	565.60	411.24	561.85	2039.95
2.	Net Profit/ (Loss) for the period	3000		1202	
	(before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	(268.27)	(154.02)	(221.04)	(926.06)
3.	Net Profit/ (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/ or Extraordinary items)	(268.27)	(154.02)	(221.04)	(926.06)
4.	Net Profit/ (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/ or Extraordinary items)	(280.18)	(157.92)	(222.26)	(934.14)
5.	Total Comprehensive Income for the period	La Villa			
Mile	[Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and	THE PLANE	Toling Marie	I	
	Other Comprehensive Income (after tax)]	(280.18)	(156.96)	(222.26)	(934.14)
6.	Paid up Equity Share Capital	0.20	0.20	0.20	0.20
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	(4,712.96)	(4,432.78)	(3,720.89)	(4,432.78)
8.	Net worth	(4,712.76)	(4,432.59)	(3,720.70)	(4,432.59)
9.	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	15,272.29	13,196.71	13,634.13	13,196.71
10.	Debt Equity Ratio	(3.24)	(2.98)	(3.66)	(2.98)
11.	Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
	(for continuing and discontinued operations) -		CATE OF THE PARTY		
1000	1. Basic:	(12,798)	(7,214)	(10,153)	(42,714)
15	2. Diluted:	(12,798)	(7,214)	(10,153)	(42,714)
12.	Capital Redemption Reserve		100	The same of the sa	- union
13.	Debenture Redemption Reserve	I.E. &		-	15.1
14.	Debt Service Coverage Ratio	0.04	0.45	0.30	0.30
15.	Interest Service Coverage Ratio	0.49	0.62	0.42	0.42

Notes

1. The Unaudited Financial Results (under Ind AS) of the Company for the quarter ended on June 30, 2023, have been approved by the Board of Directors of the Company at its meeting held on August 9, 2023. The Statutory auditors have expressed an unmodified audit

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the website of the Stock Exchange at www.bseindia.com.

By the Order of the Board

Place : Gurugram Date: 10.08.2023

Jay Dayani Director DIN: 09663289



Motilal Oswal Asset Management Company Limited

Registered & Corporate Office: 10th Floor, Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai - 400 025 Toll Free No.: +91 8108622222, +91 22 40548002 • Email: amc@motilaloswal.com • Website: www.motilaloswalmf.com

• CIN No.: U67120MH2008PLC188186

Notice cum Addendum to the Scheme Information Document (SID) and Key Information Memorandum (KIM) of Motilal Oswal Liquid Fund, The Scheme of Motilal Oswal Mutual Fund

Unitholders are hereby informed that Motilal Oswal Trustee Company Limited, Trustee to Motilal Oswal Mutual Fund has approved the following changes in Motilal Oswal Liquid Fund with effective from September 15, 2023

Description	Existing Provisions				Proposed Provisions				
Asset Allocation	Instruments	Indicative Allocations (% of total assets)		Risk Profile	Instruments	Indicative Allocations (% of total assets)		Risk Profile	
		Mini- mum	Maxi- mum	High/ Medium/ Low		Mini- mum	Maxi- mum	High/ Medium/ Low	
	TREPs, Treasury Bills a Cash Management Bills and Commercial Deposits of Scheduled Commercial	0	100	Low	Debt instruments and Money Market instruments with a residual maturity upto 91 Days Only.	0	100	Low	

Description **Existing Provisions** Investment by The corpus of the Scheme will be invested in money market & The corpus of the Scheme will be invested in money market & the Scheme debt instruments with maturity up to 91 days which will include debt instruments with maturity up to 91 days which will include but not limited to Tri-party repo (TREPS)

- Certificate of Deposit (CD)
- Reverse Repo
- Treasury Bill (T-Bill) Securities created and issued by the Central and State Governments as may be permitted by RBI

The Scheme reserves the right to invest its entire allocation in Money market instruments having maturity upto 91 days, Commercial Deposits in any one of the fixed income security in Money market instruments having maturity up to 91 days, in securities rated by at least one recognized rating agency. Investments in unrated securities will be made with the approval

Proposed Provisions but not limited to:

- Tri-party repo (TREPS)
- Commercial Paper
- Certificate of Deposit (CD)
- Reverse Repo
- Treasury Bill (T-Bill) Securities created and issued by the Central and State Governments as may be permitted by RBI

The Scheme reserves the right to invest its entire allocation classes. Investments in rated fixed income securities will be Commercial Deposits in any one of the fixed income security classes. Investments in rated fixed income securities will be in securities rated by at least one recognized rating agency. of the Investment Committee of MOAMC, within the parameters | Investments in unrated securities will be made with the approval laid down by the Board of Directors of the AMC & the Trustees. of the Investment Committee of MOAMC, within the parameters orm dobt considerations for this Cohema Includ

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT Shri Javant Narsinh

(allas Narsu) Joshi, residing at - Purti,

Plot No. 7B, R.B.I. Employees C.H.S. Ltd,

Thane (W), hereinafter referred to as SAID

SHRI JOSHI has represented to my client

that he is lessee of the landed property.

more particularly described in the Schedule-

hereunder written, hereinafter referred to

as the "SAID LAND". A bungalow known as

'Purti" is standing on the said land. The said

Shri Joshi has further represented that he is

owner of the said Bunglow as more

particularly stated in Schedule-II hereunder

vritten, hereinafter referred to as SAID

BUNGLOW. The said land and the said

Bunglow are hereinafter collectively

referred to as SAID PROPERTY. With these

representations, the said Shri Joshi has

agreed to grant and assign the development

rights of the said property to my client, with the representations of clear and marketable

In order to investigate the title of said Shri

Joshi upon the said property, this notice is

In case if anybody is having any claims

rights, title, interest or share of any nature

whatsoever in any capacity whatsoever in,

upon or over the said property or any portion

hereof, then the same may be intimated in

writing with documentary proof to the

undersigned within 15 days from the date of

publication hereof. Failing which it shall be

presumed that nobody has any claims or

rights upon the said property, or such claims

title thereto.

being published.

Mahama Phule Road, Ghantali, Naupada

जाहीर सूचना

तमाम जनतेस सचना याद्वारे देण्यात येते कि. मी कंपनीज ऍक्ट. २०१३ च्या तरतर्दीमधील कंपनी लोखंडवाला इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड आणि ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे ३०६, सिजय हाऊस, डॉ. ए. पी. रोड, आट्रिया मॉल समोर, वरळी, मुंबई - ४०० ०१८, महाराष्ट्र, भारत यांचे येथे खालील लिखित परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे वर्णिलेल्या आणि मिळकत नोंदणी कार्डनुसार एकूण ७३७.३ चौ. मी. किंवा तत्सम लोअर परेल विभागाच्या सी. एस. क्र. ३०५ मोजमापित १८१ ची. यार्डस संलग्नित १५१.३४ ची. मी. आणि सी. एस. क्र. ३०६ मोजमापित ६४१ चौ. यार्डस संलग्नित ५८५.९६ चौ. मी. धारक डॉ. ई. मोझेस रोड, वरळी नाका, मुंबई, जी/एस बॉर्ड क्र. १०८८(१) आणि (२) १२-०३९२-००२ येथे स्थित जमिनीचे ते सर्व भाग आणि विभाग त्यासह मनोज अपार्टमेंट्स किंवा अकबर अपार्टमेंट्स अशी ज्ञात त्यावरील उभारीत इमारतीच्या (मिळकत) संदर्भातील हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध यांची तपासणी करत आहे. सर्व व्यक्तीं/ हक्कदार तसेच कोणतीही बँक आणि/र्किवा वित्तीय संस्था आणि/र्किवा प्राधिकारी ज्यांना सदर युनिट्रसच्या संदर्भात किंवा विरोधात विक्री, हस्तांतर, अभिहस्तांकन, अदलाबदल हक, हितसंबंध, शेअर, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, कुळवहिवाट, उप-कुळवहिवाट, परवाना, धारणाधिकार, गहाण, प्रभार, भार, भोगवटा, करार, विश्वस्त, सुविधाधिकार, भेट, वारसा, अंत्यदान, निर्वाह, ताबा, विकासाधिकार, मार्गहक, आरक्षण, करार, प्रलंबित वाद, कुटुंब व्यवस्था/तडजोड, कोणत्याही न्यायालयाचा हुकूम किंवा आदेश, भागीदारी किंवा अन्य कसेहीच्या मार्गे किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या मार्गे कोणताही दावा, मार्गणी, हक्क, लाभ किंवा हितसंबंध असल्यास कृपया तशी लिखित सूचना पुरक दस्तानेजांसह ईमेलद्वारे aastha.golecha@gmall.com येथे सदर प्रकाशनाच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळवाने. कसूर केल्यास, तशा व्यक्ती/हक्कदार किंवा व्यक्तीं/हक्कदार यांचा दावा आणि/किंवा आक्षेप जर काही असल्यास ते त्यागित, सोडून दिल्याचे, त्याग केल्याचे आणि/किंवा

परिशिष्ट (मिळकतीचे वर्णन)

एकूण ७३७.३ ची. मी. किंवा तत्सम लोजर परेल विभागाच्या सी. एस. क्र. ३०५ मोजमापित १८१ ची. यार्डस संलग्नित १५१.३४ ची. मी. आणि सी. एस. क्र. ३०६ मोजमापित ६४१ ची. यार्डस संलग्नित ५८५.९६ ची. मी. धारक डॉ. ई. मोझेस रोड, वरळी नाका, मुंबई, जी/एस वॉर्ड क्र. १०८८(१) आणि (२) १२-०३९२-००२ येथे स्थित जमिनीचे ते सर्व भाग आणि विभाग त्यासह मनोज अपार्टमेंट्स किंवा अकबर अपार्टमेंट्स अशी ज्ञात त्यावरील उभारीत इमारत. सदर दिनांक ११ ऑगस्ट, २०२३.

सही/-ऍड. आस्था गोलेचा



दिहसर पूर्व शाखाः अकित सीएचएस, एस क्हाँ रोड दहिसर पूर्व मुंबई ४००० ६८ दूरच्यनी: ०२२२८९३५९८९, फॅक्स: ०२२२८९००६२१ इंमेल: bom964@mahabank.co.in

तावा सुचना नियम ८(१) पहा (अचल मालमत्त्रेसाठी

तर, अधोस्वाक्षरी केलेले है बँक ऑफ महाराष्ट्र, दिहसर पूर्व मुंबई ४०००६८ चे अधिकृत अधिकारी असल्याने आर्थिक मालमत्तेचे सिक्युरिटाबझेशन औंड रिकन्ट्रवशन औंड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३ (१२) अन्वये दिलेल्या अधिकारांचा वापर करताना नियम ८ सह वाचले. सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम २००२ नुसार, दिनांक १४ /११ /२०२२ रोजी कर्जदार श्री युस्फ हमीद शेख, श्रीमती फिरदौस बेगम युस्फ शेख आणि शीमती, ताहेरा मनोज कोतवाल यांना नमूद केलेली एकूण रक्षम परत करण्याचे आवाहन करणारी मागणी सूचना जारी केली. ही सूचना कथ्य ४०,४७, २८९,०० (रुपये चाळीस लाख सत्तेचाळीस हजार दोनशे एकोणमञ्जद रुपये फक्त) अस्न गृह कर्ज खाते क्रमांक ६०३४४४६७०२४ आणि वैयक्तिक कर्ज खाते क्रमांक विरुद्ध ही सूचना मिळाल्यापासन ६० दिवसांच्या आत परत भरण्यास सांगितले होते.

कर्जदार/ने राक्षम परतफेड करण्यात अयगस्वी झाल्यामुळे, याद्वारे कर्जदार/यांना आणि सामान्यतः जनतेला सूचना देण्यात आली आहे की उपकलम अंतर्गत त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खाली स्वाक्षरी केलेल्याने खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा प्रतीकारनक ताबा घेतला आहे. या दिनांक ०९ .०८ .२०२३ रोजी सुरक्षा व्याज अंगलवजावणी नियम, २००२ च्या नियम ८ सह उक्त अधिनियमाच्या कंलम १३ मधील ४ , विशेषतः कर्जदारांचा आणि सर्वसाधारणपणे जनतेला याद्वारे सावय केले जाते की मालमतेचा व्यवहार करू नये आणि मालमतेशी कोणतेही व्यवहार केले जातील. रुपये ४०,४७, २८९.०० (रुपये खाळीम लाख सत्तेचाळीस हजार दोनशे एकोणनव्यद रुपये फक्त) च्या रकमेसाठी बैंक ऑफ महाराष्ट्रच्या गुल्काच्या अधीन असेल. दिनांक १३ २१ .२०२२ रोजी लागू असलेल्या पुवील व्याजासह आणि देव आणि/किंवा वसलीच्या तारखेपयँत त्यावरील खर्च/इतर शुल्क असेल.

सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी, उपलब्ध वेळेनुसार, कायद्याच्यां कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतर्दीकडे कर्जदाराचे लक्ष वेधले जाते.

बैंकेकडे गहाण ठेवलेल्या आणि बैंकेने ताब्यात घेतलेल्या मालमत्तेचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:-

सदिनका क्रमांक ००४, तळमजला, इमारत क्रमांक ३, अग्रवाल हॅम्लेट टॉवर, मसाचा पाडा, काशिमीरा, काशीगाव, मीरा रोड पूर्व, ठाणे ४०११०७ येथे स्थित असलेल्या मालमतेचे सर्व तुकडे आणि पासंल ३५.९२ चौरस मीटर श्री वुस्फ हमीद शेख आणि श्रीमती फिरदौस बेगम वुस्फ शेख यांच्या मालकीचे. मोजमाप क्षेत्र - ३५.९२ चौरस मीटर पूर्वेकडे किंवा दिशेला कार्पेट बांधलेले - अग्रवाल ग्रीन व्हिलेज विलिंडग क्रमांक . १,

पश्चिमेकडे किंवा दिशेने- खुला भूखंड / इमारत क्रमांक . २ आणि १ वर किंवा उत्तरेकडे- अग्रवाल ग्रीन व्हिलेज (रो हाऊस), दक्षिण- किंवा दिशेने-रस्ता

तारीख: ०९.०८.२०२३ ठिकाण: मुंबई अधिकृत अधिकारी बँक ऑफ महाराष्ट दिनांक : ११.०८.२०२३

OSBI State Bank of

एसएआरबी ठाणे (११६९७)शाखाः १ला मजला, केरोम प्लॉट क्र.ए-११२ सर्कल, रोड क्र २२, बागळे इंडस्ट्रीअल इस्टेट, ठाणे(प)-४०० ६०४. ईमेल आयडीः sbi.11697@sbl.co.in

कब्जा सूचन

दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रकान ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्यये कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंट्रेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ रूल्स च्या नियम ९ अन्यये खालील नमूद सूचीतील तारखेस मागणी सूचना निर्गमित करून सदर रकमेची परतफेड करण्यात सदर सचना प्रामीच्या तारखेच्या ६० दिवसात करण्यास सांगण्यात आले आहे.

सद्र रकमेची परतफेड करण्यात कर्जदार आणि हमीदार असमर्थ ठरात्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सद्रर रूल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून खालील नमद सुचीतील तारखेस घेतला.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की; उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा स्टेट वैंक ऑफ इंडिया करिता सदर रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील.

खाते/कर्जवस्थे नाव आणि पत्ता	गहाण/प्रचारित मिळकातीचे वर्णन	कम्माधी तारीख	१) समाणी सूचनेची तारीख २) समाणी सूचनेनूसार धक्तवाकीत रक्कम
मे. कार्गो केअर इंटरनॅशनल श्री. यतीश पुत्रन श्री. राधाकृष्ण नॉबियार श्री. मोहन कुमार कर्ता श्री. राजलक्ष्मी कर्ता श्री. नित् पुत्रन, श्री. राजेश पुत्रन	फ्लॅंट फ्र. सी-००१ चे समान्याची गहाणं, ग्रीन व्हिला, संघवी गार्डन, मानपाडा रोड, सागाव, डॉबिवली (पूर्व), ठाणे ४२१२०१ श्री. राजेश दयानंद पुत्रन आणि सौ. नित् राजेश पुत्रन यांच्या नावाने.	oc.oc.२o२३	१) मागणी सूचना तारीख १८.०१.२०२० ' २) क. ८,९३,६७,३२९.०० (रुपये मात्र) १८.०१.२०२० रोजीस आणि अधिनियमच्या कलम
सी. सुप्रिया पुत्रन पत्ता: फ्लॉट क्र. सी-००१ग्रीन व्हिला, संघवी गार्डन, मानपाडा रोड, सागाव. डॉविवली (पूर्व), ठाणे ४२१२०१ आणि फ्लॉट क्र बी-२०४, ग्रीन व्हिला, संघवी गार्डन, मानपाडा रोड. सागाव. डॉविवली (पर्व). ठाणे ४२१२०१	फ्लॅट क्र. बी २०४ चे समान्यायी गहाण, ग्रीन व्हिला, संघवी गार्डन, मानपाडा रोड, सागाव, डॉबिवली (पूर्व), ठाणे ४२१२०१ श्री. यतीश पुत्रन आणि सुप्रिया पुत्रन यांच्या नावाने.	Bir office Distriction	१३(२) अंतर्गत या सूचनेच्या अटीमध्य वरली 'नमूद प्रमाणे त्यावरील व्याज, खर्च ई.

चंद्रकुमार डी कांबळे प्राधिकृत अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया, एसएआरबी शाखा

SEAMEC LIMITED

सीआयएन : एल६३०३२एमएच१९८६पीएलसी१५४९१०

नों. आणि कॉर्पोरेट कार्यालय : ए-९०१-९०५, ९ वा मजला, २१५, ऑट्टियम, अंघेरी कुली रोड, अंघेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३. दू. : (९१) २२-६६९४१८००/३३०४१८०० । फॅक्स : (९१) २२-६६९४१८१८/३३०४१८१८ । येबसाईट : www.seamec.in । ई-मेल : contact@seamec.in

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

	magazine da para per contra domesti			THE REST	(प्रति शेअ	र माहिती सोड्	न रु. लाखांत)
अ.		ALCOHOL:	अलिम	Mount 2	एकत्रित		
蛃.		संपलेल	तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
	ALL PARTY OF THE PROPERTY OF THE PERTY.	\$0.06.7073	30.05.707?	\$9.03.9073	\$0.06.7073	30.06.2077	37.03.7073
₹.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्चळ)	१९,४६०	११,१२०	₹9,90२	२१,१५७	१२,५४०	४३,७२४
₹.	कालावधीसाठी (कर, अपवादात्मक आणि/र्किवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी) निव्वळ नफा	३,२३८	१,७५३	३,५२०	२,६११	२,०९१	२,७६१
₹.	कालावधीसाठी करपूर्व (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्बीनंतर) निव्वळ नफा	४,५३९	१,७५३	₹,५२०	२,६११	२,०९१	२,७६१
8.	कालावधीसाठी (अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर) करोत्तर निव्वळ नफा	४,५३९	१,९४०	४,१२८	२,५९०	२,२७९	३,३५६
ч.	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) समाविष्ट)	४,५३९	१,९४०	४,१०३	२,६४९	२,७२९	8,787
ξ.	समभाग भांडवल (प्रति संमभाग रू. १० चे दर्शनी मूल्य)	२,५४३	२,५४३	२,५४३	२,५४३	२,५४३	२,५४३
6 .	इतर इक्विटी पुनर्मूल्यांकित राखीव वगळून*	4		६६,१५३			७६,४९०
٤.	प्रति समभाग प्राप्ती		4 14- 1	Was Plan	4/	La La Tra	
	मूलभूत	96.64	७.६३	१६.२३	१०.१९	८.९६	23.20
	सौम्यिकृत	१७.८५	63.0	\$4.73	१०,१९	89.5	१३.२०

*३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षासाठी. पुनर्मूल्यांकित राखीव वगळून इतर इक्विटी अलिप्त तत्वावरील रु. ६६,१५३ लाख व एकत्रित तत्वावरील रु. ७६,४९० लाख आहे.

. वरील माहिती म्हणने सेबी (लिस्टिंग ऑब्हिनोशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स, २०१५ च्या रेप्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्वेंजेसमध्ये सादर केलेल्या ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलिप्त आणि एकप्रित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. अलिप्त आणि एकप्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्वेंजेसच्या वेबसाईटस् – (www.bseindia.com/www.nseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट – (www.seamec.in) वर उपलब्ध आहे.

 वरील वित्तीय निकार्य लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि त्यानंतर १० ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या संबंधित बैठकीत संचालक मंडळाने ते मंजूर केले.

ठिकाण : मुंबई दिनांक : १० ऑगस्ट, २०२३

टिपा:

नविन मोहता पूर्ण वेळ संचालक transaction shall be completed.

SCHEDULE I

ALL THAT piece and parcel of land bearing Plot No. 7B, admeasuring 279 square yards, forming part of City Survey No. 17 A Tika No. 22, lying, being and situate at - R.B.I. Employees C.H.S. Ltd., Mahatma Phule Road, Ghantali, Naupada, Thane (W) 400 602, within the limits of Thane Municipal Corporation, within Registration District and Sub District of Thane, Taluka and District

SCHEDULE II

A Bunglow known as "Purti" standing on the piece and parcel of land as described in Schedule labove.
Hence this Public Notice.

(Adv. M. K. Chippalkatti) Kamdhenu Prasad, First Floor Ram Ganesh Gadkari Path, Ghantali, Thane (W) 400 602.

जाहीर सूचना

तमाम जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते कि, आम्ही येथे खालील लिखित परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे वर्णिलेल्या मिळकतीसाठी (मिळकत) इंडियन पार्टनरशिप ऍक्ट, १९३२ अंतर्गत रीतसर विधिसंपादित भागीदारी संस्था मे. जोगेश्वरी इस्टेटस ज्यांचा नोंदणीकृत पत्ता येथे जोगेश्वरी इस्टेटस, भगवान राजा नगर, पटेल इस्टेट रोड, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई ४०० १०२ (मालक) यांच्या नांमाधिकारांची तपासणी करत

जना स्मॉल फायनान्स बँक

(एक शेड्युल्ड कमर्शिअल बैंक)

नॉर्तुणीकृत कार्यालय: – द फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्वें क्र.१०/१, ११/२ व १२/२ बी, ऑफ डोमलूर, कोरमंगला इनर रींग रोड, इजीएल विझनेस पार्कच्या पुढे, चल्ल्लाघट्टा, बंगळुरु-५६००७१.

खाजगी करारामार्फत विक्रीची सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल अँसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट)

जना स्मॉल फायनान्स बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने निम्नस्वाक्षीकारांनी सरफैसी अँवट अंतर्गत परिशिष्ट मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा घेतला. मे. जना स्मॉल फायनान्स बँक लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी मिळकतीची विक्री करण्याकरिता आधीच अनेक जाहीर लिलाव आयोजित केले होते. परंतु, कोणत्याही बोली प्राप्त न झाल्याने ते अयशस्वी ठरले. म्हणून कृपया कळविण्यात की, सदर सूचनेच्या सदर प्रकाशनाच्या तारखेपासून पंचरा (१५) दिवसांत उपरोक्त कर्ज खात्यातील एकूण उर्वरित थकबाकीचे प्रदान न झाल्यास, प्राधिकृत अधिकारी खाली नमूद केलेल्या मिळकतीच्या खाजगी करोराद्वारे विक्रीची कार्यवाही स्थानील

तमाम जनतेला कळविण्यात येते की, परिशिष्टात वर्णन केलेली तारण मिळकत, ''जे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' बँकेच्या थकबाकीची रोकड करण्याकरिता बँकेला मान्य होतील अशा शर्तीवर खाजगी करारा मार्फत विक्रीसाठी उपलब्ध आहे.

खाजगी कराराने मिळकतीच्या विकीसाठी प्रमाण अटी व शर्ती खालीलप्रमाणे:

- १. खाजगी कराराने होणारी विक्री ''जे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' होईल.
- २. मिळकतीच्या खरेदीसाठी प्रस्तावाच्या कॅंकेची स्वीकृती प्राप्त झाल्याच्या पुढील कामाच्या दिवशी खरेदीदारांनी २५% विक्री मोबदला जमा केला पाहिजे आणि उर्वरित रक्कम त्यानंतर १५ दिवसांत भरली पाहिजे.
- खरेदीदारांनी अर्जासोबत देऊकेलेल्या रकमेपैकी १०% रक्कम जना केली पाहिजे जी वरील खंड (२) प्रमाणे केलेल्या २५% जमा रकमे सापेक्ष समामोजित केली जाईल.
- ४. वरील खंड (२) अंतर्गत आवश्यक रकमेचा मरणा करण्यात कसूर केल्यास, अर्जा सोबत प्रदान केलेल्या १०% रकमेसह आधीच प्रदान केलेल्या रकमांची जसी केली जाईल.
- बँकेने खरेंदीचा प्रस्ताव न स्वीकारल्यास, अर्जासोबत प्रदान केलेली १०% रकम व्याजाशिवाय परत केली जाईल.
- े. खरेदीदारांनी त्यांची खात्री होईल अशा प्रकारे मिळकतीशी संबंधित सर्व चौकशी (खाजगी कराराने विक्री अंतर्गत) कसून करावी. नंतर ह्या संबंधात, प्राधिकृत अधिकारी/तारणी धनको यांच्याविरुध्द कोणताही दावा करण्याचा हक खरेदीदारांना नसेल.
- ७. कोणतेही कारण न देता खरेदीचा कोणताही प्रस्ताव फेटाळण्याचे अधिकार बँकेने राखून ठेवले आहेत.
- एका पेक्षा जास्त प्रस्ताव आल्यास बँक सर्वोच्च प्रस्ताव स्वीकारेल.
- ९. पुढील तपशील/स्पष्टीकरणे आणि त्यांचे अर्ज सादर करण्यासाठी इच्छुक पक्षकार प्राधिकृत अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात.
- १०. खरेदीदारांनी मिळकतीच्या खरेदीच्या संबंधातील सर्व मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, आणि अन्य परिचय, कर, आकारणी, सोसायटी देयके भरावी लागतील.

११. विक्री सरफैसी ॲक्ट/नियमांच्या तरतुर्दीनुसार केली जाईल.

परिशिष्ट

			41/1418	Annual Market and American Street	
अ. क्र.	कर्ज खाते क्रमांक	कर्जदार/सह–कर्जदार यांचे नाव	सरफैसी ॲक्ट अंतर्गत १३(२) मागणी सूचनेप्रमाणे रक्कम	खाजगी करासाठी राखीव किंमत	10+ 7 ₁₀ 1
8	४५६४९४२००००२५२	श्री. लिंडेन अल्फ्रेड ब्राऊन सौ. तिया लिंडेन ब्राऊन	रु. २९,२७,५५०/ – (रुपये एकोणतीस लाख सत्तावीस हजार पाचशे पत्रास मात्र) ०७.०९.२०२१	रु. १५,००,०००/ - (रुपये पंधरा लाख मात्र)	

तारण मत्ता/स्थावर मिळकतीचे वर्णन : नाशिक महानगरपलिकेच्या नोंदणीकृत आणि उप नोंदणीकृत जिल्हा अङ्गाव शिवार, नाशिक, तालूका आणि जि. नश्शिक, जमीन धारक प्लॉट क्र. ३७+३८ ग क्र. स क्र. ३०६/१ + ३/२,अङ्गाव शिवार, नाशिक, तालूका आणि जिल्हा नाशिक वर बांधलेले ओम साई निवास अपार्टमेंट नावे ज्ञात इमारतीमध्ये तिसरा मजल्यावर परिसर धारक अपार्टमेंट/ फ्लॉट क्र. १, जिचे चर्टई क्षेत्र मोजमापित ६०.४० चौरस मीटर्स सह अपार्टमेंटच्या घोषणामध्ये नमूद ७.१०% मालकत्व चे सर्वते भाग आणि विभाग. सीमाबद्ध पुढीलप्रमाणे: पूर्वेला: फ्लॉट क्र. १३ आणि लॉण्डिंग, पश्चिमेला: रेटेन्शन पी ११, १२ आणि साईड नार्जिन, उत्तरेला: जी क्र. ३३६, दक्षिणेला: एफ क्र. ११

तारण मतांच्या विक्रीपुर्वी बँकेने केलेल्या सर्व खर्च, आकार आणि परिव्यय यासह एकत्रितपणे उपरोक्त थकवाकी रक्कम प्रदान करून येथे वर वर्णन केलेल्या तारण मतांच्या विमोचनासाठी सरफैसी ॲक्टच्या कलम १३(८) च्या तरतुर्दीकडे वरील कर्जदार/सह-कर्जदारांचे लक्ष वेघण्यात येत आहे.

पत्रव्यवहाराचा पत्ताः श्री. कौशिक बाग (मोब. क्र.७०१९१४९०४०) kaushik.bag01@janabank.com, श्री. रंजन नाईक (मोब. क्र. १५९०८५८२४९) आणि ई-मेल : ranjan.naik@janabank.com जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, (याआधी मे. जनलक्ष्मी फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रा. लि. नावे ज्ञात) पत्ता- कार्यालय दुकान क्र. ४ व ५, तळ मजला, इंडिया बुल्स मींट ग्लॅडीस

रजि. ए.डी/दस्ती/चिटकविणे/ढोल वाजवणे आणि